Elpro International Ltd.

17th Floor, Nirmal, Nariman Point Mumbai 400 021, India

T +91 22 2202 3075, +91 22 4029 9000 F +91 22 2202 7995

CIN: L51505MH1962PLC012425

March 21, 2024

To, **BSE** Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code – 504000

Sub.: Public Notice under Regulations 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Regulations 47 and 30 of the SEBI Listing Regulations, we enclose herewith the copies of newspaper advertisements published today i.e., March 21, 2024 in "Financial Express" and "Mumbai Lakshadeep" informing inter-alia about the dispatch of Postal Ballot Notice to the Members of the Company.

Kindly take the same on record.

Thanking you, Yours faithfully, For Elpro International Limited

Digitally signed by Rushabh Rushabh Rajen Ajmera Rajen Ajmera Date: 2024.03.21 18:46:14 +05'30'

Rushabh Ajmera **Company Secretary**

Encl.: as above

Visit us at: www.elpro.co.in

FINANCIAL EXPRESS

Continued from previous page...

RISKS TO INVESTORS

The average cost of acquisition per Equity Share by our Promoters, i.e., Anil Srivatsa, Gurneet Kaur Bhatia, Harvinderiit Singh Bhatia at the date of Red Herring Prospectus are 3.62, 6.04, 44.68 respectively.

Weighted Average Return on Net worth on standalone basis and consolidated basis for Financial Year ending 2023, 2022 and 2021 is 32.03% and 74.27%

- At the date of the Red Herring Prospectus, the Weighted Average cost of acquisition per Equity Share by our Promoters, i.e., Anil Srivatsa, Gurneet Kaur Bhatia and, Harvinderjit Singh Bhatia at the date of Red Herring Prospectus are is Nil.
- respectively. Our company may, in consultation with the BRLM, consider participation by the Anchor Investor. The Anchor Investor Bid/Offer period shall be one working day prior to the
- Bid/Offer opening date in accordance with SEBLICDR Regulations, 2018. 2) Our company may, in consultation with the BRLM, consider closing the Bid/ Offer period for QIB one working day prior to the Bid/Offer Closing Date in accordance with the SEBLICOR Regulations, 2018.
- The details of the Equity Shares held by our Promoters, which are locked in for a period of 3 years from the date of Allotment in the Offer are given below:

Name of Promoter	Date of Transaction and when made fully paid-up	Nature of Transaction	No. of Equity Shares	Face Value (Rs.)	Issue/Acquisition Price per Equity Share (Rs.)	Percentage of post-Offer paid-upcapital (%)	Lock in Period
Harvinderjit Singh Bhatia	November 30, 2023	Bonus Issue	2,22,400	10	Nil	3.16%	3 years
Anil Srivatsa	November 30, 2023	Bonus Issue	5,95,200	10	Nit	8.44%	3 years
Gurneet Kaur Bhatia	November 30, 2023	Bonus Issue	5,93,600	10	Nil	8.42%	3 years

In case of revision in the price band, the bid/ Issue period shall be extended for at least three (3) additional working days after such revision in the price band, subject to the bid/issue period not exceeding a total of ten (10) working days any revision in the price band, and the revised bid/ issue Period, if applicable shall be widely disseminated by notification to the Stock Exchange by issuing press release and by and also by indicating the change on the website of BRLM and by intimation to Self-Certified Syndicate Banks (SCCB's), the sponsor banks and the designated intermediaries, as applicable. In case of force majeure, Banking strike or similar circumstances, the company may for the reason recorded in writing, extend the Bid/Issue period by at least Three (3) additional working days subject to total bid/Issue period not exceeding Ten (10) working days.

The issue is being made in terms of Rule 19 (2)(b)(I) of the Securities Contract (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 253 of SEBI ICDR Regulations, the issue is being made for at least 25% of the post issue paid up Equity Share capital of our Company. The issue is being made through the Book Building Process wherein not more than 50% of the issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIB's" and such portion to the "QIB Portion") provided that our company may in consultation with the BRLM may allocate upto 60% of the QIB portion to the Anchor Investor on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"). One third of the Anchor Investor Portion shall be reserved for the Domestic Mutual Funds, subject to valid bids being received from the domestic mutual funds at or above the Anchor Investor allocation price. Further, 5% of the QIB portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis to Mutual funds only, and the reminder of the QIB portion shall be available for allocation on proportionate basis to all QIBs Bidders (other than Anchor Investors), including mutual funds, subject to valid bids being received at or above the issue price. Further, not less than 15% of the issue shall be available for allocation on proportionate basis to Non- Institutional Bidder and not less than 35% of the issue shall be available for allocation to the Retail Individual bidders in accordance with the SEBI ICDR Regulations subject to valid bids being received or above the issue price. All potential bidders, other than Anchor Investor, are required to mandatorily utilize the application supported by blocked amount ("ASBA") process providing details of their respective bank account (including UPI ID in case of RIBs) which will be blocked by SCSBs, or the bank account linked with the UPI ID, as applicable, to participate in the issue. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For Details, please see the section titled "Issue Procedure" on page 385 of the Red Herring Prospectus.

PROPOSED LISTING:

The Equity Shares offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the Emerge Platform of National Stock Exchange of India Limited ("NSE Emerge"), in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, as amended from time to time. Our Company has received an In-Principle approval letter date March 18, 2024 from National Stock Exchange of India Limited for using its name in this offer document for listing of our shares on the NSE Emerge. For the purpose of this Issue, the Designated Stock Exchange will be the National Stock Exchange of India Limited.

DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI"):

Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Offer Document was not filed with SEBI. In terms of the SEBI ICDR Regulations, SEBI shall not Issue any observations on the Offer Document, Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire "SEBI Disclaimer Clause" on 368 of the Red Herring Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF EMERGE PLATFORM OF NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED (DESIGNATED STOCK EXCHANGE):

It is to be distinctly understood that the permission given by the National Stock Exchange of India Limited ("NSE") should not in any way be deemed or construed that the contents of the Red Herring Prospectus or the price band at which the Equity Shares are offered for bidding has been cleared, solicited or approved by NSE nor does it certify the correctness accuracy or completeness of any of the contents of the Red Herring Prospectus. The investors are advised to refer to the Red Herring Prospectus for the full text of the "Disclaimer Clause of the Emerge Platform of the National Stock Exchange of India Limited" on page 371 of the Red Herring Prospectus.

RISK IN RELATION TO THE FIRST ISSUE:

This being the first public Issue of our Company, there has been no formal market for the Equity Shares. The face value of the Equity Shares is Rs. 10/- each and the offer price is [₹] times of the face value of the equity shares. The Issue Price (determined and justified by our Company in consultation with the Book Running Lead Manager as stated in "Basis for Issue Price" on page 122 should not be taken to be indicative of the market price of the Equity Shares after the Equity Shares are listed. No assurance can be given regarding an active or sustained trading in the Equity Shares or regarding the price at which the Equity Shares will be traded after listing.

Bidders/ Applicants should note that on the basis of PAN, DP ID And Client ID as provided in the bid cum application form, the Bidder/ Applicants may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Issue, any requested Demographic details of the Bidders/ Applicants as available on the records of the depositories. These Demographic details may be used, among other things, for or unblocking of ASBA account or for other correspondence related to an issue. Bidders/ Applicants are advised to update any changes to their demographic details as available in the records of the depository participants to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the demographic details would be at the applicant's sole risk. Bidders/ Applicants should ensure that PAN, DP ID and the Client ID are correctly filled in the bid cum application form. The PAN, DP ID and the Client ID provided in the bid cum application form should match with the PAN, DP ID and the Client ID available in the depository database, otherwise the bid cum application form is liable to be rejected. Bidders/ Applicant should ensure that the beneficiary account provided in the Bid cum application form is

GENERAL RISK:

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares issued in the Issue have neither been recommended nor approved by Securities and Exchange Board of India nor does Securities and Exchange Board of India guarantee the accuracy or adequacy of Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on page 29 of Red Herring Prospectus.

CREDIT RATING: This being the issue of Equity Shares, no credit rating is required.

DEBENTURE TRUSTEES: This being the issue of Equity Shares, the appointment of Trustees is not required.

ACC

BASIS OF ISSUE PRICE: The Issue Price is determined by the Company in consultation with the Lead Manager. The financial data presented in section "Basis of Issue Price" on page no.122of the Red Herring Prospectus are based on Company's Restated Financial Statements. Investors should also refer to the section titled "Risk factors" and "Restated Financial Statement" on page no. 29 and 248 respectively of the Red Herring Prospectus.

IPO GRADING: Since this issue is made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, there is no requirement of appointing an IPO Grading Agency.

ADDITIONAL INFORMATION AS REQUIRED UNDER SECTION 30 OF THE COMPANIES ACT, 2013 CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AS REGARDS ITS OBJECTS: For information on the main objects and other objects of our Company,

see "History and Certain Corporate Matters" on page 201 of the Red Herring Prospectus. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 491 of the Red Herring Prospectus. LIABILITY OF MEMBERS OF THE COMPANY: Limited by shares.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE: The Authorised share capital of the Company is Rs. 7,50,00,000/- divided into 75,00,000 Equity Shares of ₹ 10/- each. The Issued, Subscribed, And Paid-Up share capital of the Company before the Issue is Rs. 5.17.30.360/- divided into 51.73.036 Equity Shares of ₹ 10/each. For details of the Capital Structure, see chapter titled "Capital Structure" beginning on page 78 of the Red Herring Prospectus.

NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company: Gurneet Kaur Bhatia -5,000 Equity Shares and Anil Srivatsa -5000 Equity Share, aggregating to 10,000 Equity Shares of ₹10/- each.

REGISTRAR TO THE ISSUE

BOOK RUNNING LEAD MANAGER

Narnolia[®]

NARNOLIA FINANCIAL SERVICES LIMITED 201, 2nd Floor, Marble Arch, 236 B A.J.C Bose Road Kolkata, West Bengal-700020, India

Tel: +91-8130678743: Email: pankaj.passi@narnolia.com

Contact Person: Mr. Pankai Pasi Website: www.narnolia.com

SEBI registration number: INM000010791

CIN: U51909WB1995PLC072876

Maashitla'

MAASHITLA SECURITIES PRIVATE LIMITED Address: 451, Krishna Apra Business Square. Netaji Subhash Place, Pitampura, Delhi

110034, India Telephone: 011-45121795 Email: ipo@maashitla.com Website: www.maashitla.com

Contact Person: Mr. Mukul Agrawal SEBI Registration Number: INR000004370 CIN: U67100DL2010PTC208725

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Ms. Kiran Gurnani 16A, Basement Floor, Maratha Bhavan, Millers Tank Bund Road, Vasanthnagar, Bangalore-560052.

Tel.: +91 8044999917 E-mail: compliance@radiowalla in

Website: www.radiowalla.in Investors can contact our Company Secretary and Compliance Officer, the Lead Manager or the Registrar to

the Issue, in case of any pre-issue or post-issue related

problems, such as non-receipt of letters of allotment, non-credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders and non-receipt of funds by electronic mode etc. AVAILABILITY OF RED HERRING PROSPECTUS: Investors are advised to refer to the Red Herring Prospectus and the Risk Factors contained therein before applying in the Issue.

Full copy of the Red Herring Prospectus is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, the website of the Lead Manager to the Issue at www.narnolia.com, website of company at https://www.radiowalla.in/ and websites of stock exchange at www.nseindia.com. AVAILABILITY OF BID-CUM-APPLICATION FORMS: Bid-Cum-Application forms can be obtained from the Registered Office of the Company: Radiowalla Network Limited

APPLICATIONS SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA): The investors are required to fill the application form and submit the same to the relevant SCSBs at the specific locations or registered brokers at the broker centers or RTA or DP's. The SCSB's will block the amount in the account as per the authority contained in application form. On allotment, amount will be unblocked and account will be debited only to the extent required to be paid for allotment of shares. Hence, there will be no need of refund. For more details on the ASBA process, please refer to the details given in application forms and Red Herring Prospectus and also please refer to the chapter titled "Issue Procedure" on page 385 of the Red Herring Prospectus.

(Telephone: +91 8044999917) Lead Manager: Narnolia Financial Services Limited (Telephone: +91-8130678743). Bid-cum-application Forms will also be available on the

website of NSE (www.nseindia.com) and the designated branches of SCSBs, the list of which is available at websites of the Stock Exchange and SEBI

APPLICATION SUPPORTED WITH UNIFIED PAYMENTS INTERFACE: Investors are advised to carefully refer SEBI Circular SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2018/138 dated November 01, 2018 and as modified through its SEBI circular (SEBI/HO/CFD/ DIL2/CIR/P/2019/50) dated April 3, 2019, SEBI circular (SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2019/76) dated June 28, 2019. SEBI circular no. SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2019/85 dated July 26, 2019. SEBI Circular SEBI/HO/CFD/DCR2/CIR/P/2019/133 dated November 08, 2019. SEBI Circular No. SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/50 dated March 30, 2020, SEBI circular no. SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2021/2480/1/M dated March 16, 2021, SEBI circular no. SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2021/47 dated March 31, 2021, SEBI Circular no. SEBI/HO/CFD/DIL2/P/CIR/2021/570 dated June 2, 2021, SEBI Circular no. SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2022/45 dated April 5, 2022 and SEBI Circular no. SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2022/51 dated April 20, 2022 and any subsequent circulars or notifications issued by SEBI in this regard for the procedure to be followed for applying through UPI. Retail Individual Investor have to apply through UPI Mechanism. Retail Individual Investor whose bank is not live on UPI as on date of this circular, may use the other alternate channels available to them viz. Submission of application form with SCSBs/ using the facility linked online trading, demat and bank account list. For further details, please refer the chapter titled "Issue Procedure" beginning on page 323 of the Red Herring Prospectus.

Sponsor Bank to the Issue: YES Bank Limited

Banker to the Issue, Escrow Collection Bank and Refund Banker: YES Bank Limited

Investor should read the Red Herring Prospectus carefully, including the "Risk Factors" beginning on page 29 of the Red Herring Prospectus before making any

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.

For RADIOWALLA NETWORK LIMITED On Behalf of the Board of Directors

Harvinderjit Singh Bhatia

(Director and CEO)

Place: Bangalore, Karnataka Date: March, 21, 2024

Radiowalla Network Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the Red Herring Prospectus with Registrar of Companies, Bangalore on March 20, 2024, to the Issue at www.narnolia.com, website of company at www.radiowalla.in and websites of NSE i.e. www.nseindia.com , respectively. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, see section titled "Risk Factors" beginning on page 29 of the Red Herring Prospectus. Potential investors should not rely on the Red Herring Prospectus for making any investment decision.

The Equity Shares offered in the Issue have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and any applicable U.S. state securities laws. There will be no public offering in the United States and the securities being offered in this announcement are not being offered or sold in the United States.

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Beejay Ads, Phone : 23692926 / 56051035. Color Spot, Byculla (E),

Phone: 23748048 / 23714748.

FCA Communications Nariman Point.

Phone: 40020550 / 51. Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill Phone: 24159061 Mobile: 9769238274/ 9969408835

Ganesh Advertising, Abdul Rehman Street Phone: 2342 9163 / 2341 4596. J.K. Advertisers, Hornimal Circle, Fort. Phone: 22663742.

Mani's Agencies, Opp.G.P.O., Fort. Phone: 2263 00232. Mobile: 9892091257. Manjyot Ads, Currey Road (E)

Mobile: 9820460262. OM Sai Ram Advtg., Currery Road Mobile: 9967375573 Pinto Advertising.

Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181 Premier Advertisers Mumbai Central

Sarian Advertising. Phone: 66626983 Sanieet Communication

Phone: 40024682/ 40792205.

Mobile: 9819891116

Phone: 23415111 Taj Publicity Services, Byculla (W), Phone: 2305 4894. Mobile : 9892011371.

S. Arts Advtg.

Masjid

Yugarambha Advertising Girgaon, Phone: 2386 8065. Mobile: 9869074144. Aaryan Publicity Dadar (E),

Phone: 022-65881876

Mobile: 9320111876 B. Y. Padhye Publicity Services, Dadar (W), Phone: 2422 9241/ 2422 0445.

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/9930949817 Hook Advertainment Mobile: 8691800888

Central Advertising Agency, Mahim (W), Phone: 24468656 / 24465555 Charudatta Advertisino Mahim (W).

Phone: 24221461 Jay Publicity, Dadar (E). Phone: 24124640 Pallavi Advtg.

Dadar (W).

Mobile: 9869109765 Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Stylus Arts, Dadar (W) Phone: 24304897 Time Advertising. Matunga (W), Phone : 2446 6191

Phone: 2422 5672. Mobile: 9920640689 Media Junction, Matunga (W), Phone: 022-66393184/ 022-66332340

Mobile: 9820295353/ 9821656198 Achievers Media Bandra (W.).

Phone: 22691584 NAC Bandra (W)

Mobile: 9664132358

Mobile: 9867445557

Randra (W)

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that Six Share Certificates of M/s Indraprastha Medical Corporation Limited having registered office at Sarita - Vihar, Delhi Mathura Road, New Delhi-110076 containing 700 equity shares standing in the name of Mr. Chandra Shekhar (Folio No. 0027430) has been Lost / misplaced and that an application for issue duplicate Share Certificate in respect thereof has been made to the Company. Any person, having any objection in respect of the said Share Certificates should lodge such a claim with the Company at the address given above within 10 days of the publication of notice.

Date: 20.03.2024 Place: Hyderabad

adani

Cement

Chandra Shekhar

(Shareholder)

ACC Limited

CIN: L26940MH1936PLC002515 Registered Office: "Adani Corporate House", Shantigram, Near Valshnodevi Circle, S. G. Highway, Ahmedabad- 382421, Gujarat | Phone No.: +91 79-2555 5555

> INTIMATION REGARDING CHANGE IN REGISTERED OFFICE OF THE COMPANY

Email: acc-investorsupport@adani.com | Website: www.acclimited.com

Intimation is hereby given that the Registered office of ACC Limited having CIN: L26940GJ1936PLC149771 is shifted to "Adani Corporate House", Shantigram, Near Vaishnodevi Circle, S. G. Highway, Ahmedabad- 382421, Gujarat", w.e.f. 09" March, 2024.

It is requested to all the concerned stakeholders, members of the company and statutory authorities that all the correspondences with the Company shall be made at the above stated new registered office address of the company. For ACC Limited

Hitesh L. Marthak

Date: 20" March, 2024

Company Secretary Membership No. ACS 18203

NANAI DAIRY PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION LLPIN: U15209MH2009PTC189530 Regd. Add: G - 1, Avishkar Empress, K. W. Chitale Path, Behind Portuguese Church, Dadar (W), Mumbai – 400028, Maharashtra, India.

E-Auction Notice

Sale of Assets of Nanai Dairy Private Limited ('Corporate Debtor') under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 r/w IBBI (Liquidation Process) Regulations, 2016. Date and Time of E-Auction: 18th April, 2024 at 11:00 AM to 02:00 PM (With the unlimited extension of 10 minutes each) Sale of Asset of Corporate Debtor by the Liquidator appointed by the Hon'ble National Company

Law Tribunal. Mumbai Bench vide order dated 13th October 2023 in I.A. 3310 OF 2023 IN C.P.(IB) No. 4455 of 2019. The sale will be done by the undersigned through the E-auction platform https://eauctions.co.in (Linkstar Infosys Private Limited)

	Details of Assets			Reserve Price	Earnest Money Deposit	Incremental Value
	Plant & Machinery collectively consisting of Milk Processing Plant, Vacum Milking Plant with accessories, S.S. Automatic Volumetric filling machine, cream Separator tanks etc. currently at Pali Budruk, Tal.Panvel, Dist.Raigad, Maharashtra – 410 206 (Complete list as available with Liquidator mentioned in detailed Auction Process Document)			₹ 28,00,000/-	₹ 2,80,000/-	₹ 1,00,000/-
ı	Last date of submission of 4th April, 2024 in t			ner mentio	ned in detail E	-auction
ı	Eligibility Documents Process Documer					
ı	Declaration of Eligibility Bidder 6th April, 2024					
1	Inspection of Assets of From 7th April, 20			3th April, 20)24.	
ı	Corporate Debtor					
1	Last Date for submission of 16th April, 2024					

Terms & Conditions of the sale is as under:

Date and time of E-Auction for 18th April, 2024 at 11:00 AM to 02:00 PM

Earnest Money Deposit

Date: 21.03.2024

Place: Navi Mumbai

1. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider Linkstar Infosys Private Limited Contact person on behalf of E-Auction Agency (Linkstar): Contact person: Mr. Dixit Prajapati Email idadmin@eauctions.co.in, Mobile No.: +91 9870099713. 2. Eligibility Documents shall be submitted to Liquidator through email and hard copy in the format prescribed in the detailed E-auction Process Document on or before 4th April, 2024. The bid form along with detailed terms & conditions of the complete E-auction process can be downloaded from the website https://eauctions.co.in. 3. It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor/bidder without assigning any reason and without any liability. 4. All the terms and conditions are to be mandatorily referred from the detailed E-Auction Process Document, prior to submission of EMD and participation in the process. The Liquidator can be contacted at liqnanai@gmail.com **CA Prashant Jain**

Correspondence Address: SSARVI Resolution Services LLP, B-610, BSEL Tech Park,

Liquidator – Nanai Dairy Private Limited

Sec. 30 A. Vashi. Navi Mumbai- 400 705

IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131

Contact No: +91 9082607703 (Call on WhatsApp)

Email ID: ipprashantjain@gmail.com; liqnanai@gmail.com

NOTICE

kotak Mutual Fund Distribution of Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') under Kotak Equity Arbitrage Fund

Notice is hereby given that in accordance with Dividend ('IDCW') Policy approved by Kotak Mahindra Trustee Company Limited (the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund), the distribution under Monthly IDCW Option of Kotak Equity Arbitrage Fund, is as under

Name of the Scheme	Quantum of IDCW (Rs. per unit)*	Record Date	Face Value (Rs. per Unit)	NAVs as on March 19, 2024 (Rs.)	
Kotak Equity Arbitrage Fund – Regular Plan – Monthly IDCW Option	0.0600	March 26,	10	10.7599	
Kotak Equity Arbitrage Fund – Direct Plan – Monthly IDCW Option	0.0676	2024	10	11.2469	

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Note: The Payment of IDCW will be subject to deduction of applicable statutory Levy.

Pursuant to payment of IDCW, the NAVs of the IDCW Options of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the above mentioned IDCW Options of the scheme, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Ltd. / Depositories as on March 26, 2024 will be eligible to receive the IDCW. For Kotak Mahindra Asset Management Company Limited

Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Mumbai March 20, 2024 **Authorised Signatory**

Any queries / clarifications in this regard may be addressed to:

Kotak Mahindra Asset Management Company Limited CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)

6th Floor, Kotak Towers, Building No.21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai - 400 097. Phone Number: 18003091490 / 044-40229101 • Email: mutual@kotak.com • Website: www.kotakmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

ELPRO INTERNATIONAL LIMITED CIN: L51505MH1962PLC012425

Tel.: +91 22 4029 9000; Fax: +91 22 2202 7995 Email: ir@elpro.co.on; Website: www.elpro.co.in NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Registered Office: 17th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai – 400 021

Members of Elpro International Limited ("Company") are hereby informed that, pursuant to Sections 108

and 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India (SS-2) and other applicable laws and regulations including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and in accordance with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") in regard to conducting postal ballot voting process through electronic means ("e-voting / remote e-voting"), the Company has dispatched the Postal Ballot

the following business item(s): Type of Resolution(s) Resolution(s)

paid-up equity share capital of the Company as on cut-off date and any person who is not a member as on that date should treat the Postal Ballot Notice for information purpose only.

The Members whose email addresses are not registered with the Company / Depositories, to receive the Postal Ballot Notice may send their request at ir@elpro.co.in. The Postal Ballot Notice will be available on the website of the Company at www.elpro.co.in and the website of NSDL at www.evoting.nsdl.com. This Notice can also be accessed from the website of the Stock Exchange on which equity shares of the Company are listed i.e.,

of NSDL i.e., www.evoting.nsdl.com and communicated to BSE Limited at www.bseindia.com

NESTLÉ INDIA LIMITED (CIN: L15202DL1959PLC003786)

Regd. Office: 100 / 101, World Trade Centre, Barakhamba Lane, New Delhi-110 001 Email: investor@in.nestle.com | Website: www.nestle.in | Ph: 011-23418891

PUBLIC NOTICE Notice is hereby given that in the absence of any claim/ objection being lodged with

the Company at its Registered office within 15 days of this Notice, the Company will process the claim for undermentioned equity shares transferred to IEPF authority and reported lost: Folio No. No(s) Starting No. of First/Sole Shareholder Distinctive No. Shares

L415	127429	Harish Chandar Luthra	6088792	50
L415	558951 - 52	Harish Chandar Luthra	52940994	80
L415	747546 - 48	Harish Chandar Luthra	67610094	150
G1140	722720 - 21	Gurukar Paramasiviah Gunashekhar	66051525	18
K2278	107802	Pushpa Kochhar	5150789	29
K2278	953905	Pushpa Kochhar	52706973	7
K2278	953905	Pushpa Kochhar	66841855	14
K2278	953913	Pushpa Kochhar	66841869	4
S2759	286605 - 27	Moti B Sujan	40094710	1126
S2759	604558 - 64	Moti B Sujan	61440612	281
S2759	806213 - 27	Moti B Sujan	87075820	703
D705380	307112 - 13	Prem Sagar	41095925	100
D705380	610497	Prem Sagar	61690654	25
B4005	24860	Shib Narayan Basak	1176457	4
B4005	697480	Shib Narayan Basak	64927758	2
The aforen	nentioned detail	s pertain to equity shares having face	value of Rs	10/- i.e.

prior to the sub-division of the shares of the Company

Date: 20.03.2024

Place: New Delhi

The above information is also available on the website of the Company.

Pramod Kumar Rai Company Secretary & Compliance Officer

For Nestlé India Limited

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS KELVOLT (INDIA) PRIVATE LIMITED

Notice on Wednesday, March 20, 2024 through electronic mode only, to those Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on Friday, March 8, 2024 ("cut-off date") and whose email addresses are registered with the Company / Depositories, seeking approval of the Members of the Company for

Special	1.	consequent alteration of Memorandum of Association;			
	2.	To consider and approve the Appointment of Mr. K. R. Anil Kumar (DIN: 00505651) as Non-Executive and Independent Director of the Company; and			
	3.	To consider and approve the Re-appointment of Mr. Naresh Agarwal (DIN: 01772950) as Non-Executive and Independent Director of the Company.			
In accordance wit	th th	e MCA Circulars, the communication of the assent or dissent of the Members would only			
take place throug	h the	e remote e-voting system. The Company is pleased to offer e-voting facility to its members			
to enable to cast their votes electronically. The Company has appointed National Securities Depository Limited					
("NSDL") for facilitating e-voting facility. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the					

The detailed procedure for e-voting is enumerated in the Postal Ballot Notice. The remote e-voting period commences on Thursday, March 21, 2024 at 09:00 a.m. (IST) and ends on Friday, April 19, 2024 at 05:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond 05:00 p.m. (IST) on Friday, April 19, 2024, and the e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

Lalpuria & Co., Practicing Company Secretaries (Certificate of Practice No.: 7109) as the Scrutinizer to conduct the Postal Ballot process in a fair and transparent manner. The result of the postal ballot process will be announced within two (2) working days from the date of conclusion of remote e-voting. The Voting Result declared along with Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company at www.elpro.co.in and on the website In case of queries relating to e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders at the download section of www.evoting.nsdl.com or call on

Contact No.: 022-48867000 or send a request to Mr. Amit Vishal, Deputy Vice President, NSDL or Ms. Pallavi

Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com.

Date: Marchi 19, 2016 ialexp.epapr.in

The Board of Directors of the Company has appointed Mrs. Jayshree A. Lalpuria, Proprietor of M/s. Jayshree A.

For Elpro International Limited Rushabh Ajmera **Company Secretary**

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

KELVOLT (INDIA) PRIVATE LIMITED Name of corporate debtor Date of incorporation of corporate debtor | 15 September 2009 3. Authority under which corporate debtor Registrar of Companies - Mumbai

20	is incorporated / registered	registral of Companies - Multical
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U29253MH2009PTC195793
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Flat No 102 A, Plot No 6, Sector 19, Airoli, Thane 400708, Maharashtra, India
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	By National Company Law Tribunal, Mumbai Bench order dated, 19 March 2024 in Company Petition No: CP (IB) No. 3968/MB/2019
7,	Estimated date of closure of insolvency resolution process	15 September 2024 i.e., 180 days from date of CIRP
8.	Name and the registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Name: Dhanshyem Patel Reg No: IBBI/IPA-001/IP-P01373/2018-2019/12155
9	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: 322, Zest Business Spaces, M G Road, Ghatkopar East, Mumbai 400 077 Ernalt dpatel@ckpatel.com Tel: 022-25083300
10.	Address and email to be used for correspondence with the interim resolution professional	Address: 322, Zest Business Spaces, M G Road, Ghatkopar East, Mumbai 400 077, Emait: cirp.kelvolt@gmail.com
	Last date for submission of claims	2 April 2024
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	N.A.
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	N.A.
14,	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives	Web Link: https://ibbi.gov.in/downloadform.html Physical Address: Not applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the KELVOLT (INDIA) PRIVATE LIMITED on 19 March 2024 The creditors of KELVOLT (INDIA) PRIVATE LIMITED are hereby called upon to submit their claims with proof on or before 2 April 2024 to Interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means, A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No. 13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Dhanshyam Patel Date: 20 March 2024

are available at:

मुंबई लक्षदीप 🔇

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of the general public that HDFC ID cards no of 221211917000402 of ATUL SURAJKUMAR DWIVEDI expiring on 29.02.2024 was lost on 11.03.2024 by ATUL SURAJKUMAR DWIVEDI while travelling from bus to office if found please call on 8726670515

PUBLIC NOTICE

Mr. Ramesh Chandrakant Jhaveri, member in respect of Flat 201 in Prayaas Co-op. Hsg. Soc. Ltd. situated at Bajiprabhu Deshpande Marg, Old Police Lane, Vile Parle West, Mumbai 400 056 holding Share Certificate no. 05 bearing distinctive nos. 021 to 025 expired on 22-01-2022 without making nomination. His wife, Mrs. Niranjana Ramesh Jhaveri & his Son,Mr.Ketan Ramesh Jhaveri being a legal heirs of the deceased member has applied to the Society for transfer of the said shares in their names.

of the said snares in their names. If anyone/any other legal heirs are having any claims/objections about proposed transfer of shares in the names of Mrs. Niranjana Ramesh Jhaveri & Mr. Ketan Ramesh Jhaveri haver is a Mr. Ketan Ramesh Jhaveri should contact/write to the Society's Secretary within 15 (fifteen) days with supporting documents. Thereafter, no claim will be considered and the Society will proceed with the transfer of shares.

Hon.Secretary Prayass Co-op. Hsg. Soc. Ltd Vile Parle Westt, Mumbai 400 056 Date: 21-03-2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

This notice is to inform all concerned parties that MR. RAMJI RATANSHI GALA aged 62 years AND MRS. CHAMPABEN RAMJI GALA, aged 58 years, henceforth referred to as the said Parents, both residing at Room No.2, M.S. Parsekar Chawl No.4, Sahar Road, Koldungri, Andheri East, Mumbai - 400069, holds no legal liability for the actions, debts, or obligations of their son namely MR MAYUR RAMJI GALA. This declaration is made in accordance with the law and is effective immediately. It is pertinent to note that any financial, legal or personal matters pertaining to MR. MAYUR RAMJI GALA are the sole responsibility of the son himself. The parents, jointly and severally shall not be held accountable for any liabilities, claims, action, debts, obligations, etc. incurred by their son, whether through contractual agreements, legal proceedings. commercial transactions engagements or any other means.

Place: Mumbai / Date: 21-03-2024 RAM.II RATANSHI GALA & CHAMPABEN RAMJI GALA.

ताबा घेतला आहे

HFMUMHOU2100001343

ठिकाण: बदलापूर

दिनांक: २१.०३.२०२४

लियना मोडविण्यामाठी वेल उपलब्ध आहे

PUBLIC NOTICE

is one of the legal heir of Lat BHAU SHIBE. BALARAM BHAI BALARAM BHAU SHIBE. BALARAM BHAU SHIBE was the owner of the Flat No. 202, 2nd Floor, Building No. R/2, GAONDEU CHSL, Gaondevi Wadi, Panchpakhadi, Thane (W) 400602. My client's Father BALARAM BHAU SHIBE died intestate on 15.06.2013 and my client's mother JANABAI BALARAM SHIBE also died on 03.06.2023. Thus my client (1) MRS. RANJANA SURESH BHAMBID (Married Daughter) and (2) MRS. REKHA ARVIND PAWAR (Married Paughter). AND (3) MRS. SANJANA SANJAY KĀRADĒ (Married Daughter), are only legal heirs of late BALARAM BHAU SHIBE. Apart from these legal heirs, if any person has any claim, over the right, title, share and/or interest in the aforesaid flat then he/she should contact me within 7 days from the date of issue of this notice. If no claims/objections are received regarding the share of the deceased in the aforesaid flat within prescribed period then it will be deemed that there are no other legal heirs of late BALARAM BHAU SHIBE except the above persons.

persons. Sdy-Adv. Shital Kadam Chavan Date:21/03/2024 (Advocate High court) Office :B-101, 5hri Sai Samarth CHS, Kharigaon, Azad Chawk, Kalwa,Thane - 400605

PUBLIC NOTICE

Mr. Arvind Sinha, member in respect of Flat 803 in The Andheri Mount Seaview Co-op. Hsg. Soc.Ltd. situated at Link Road, J.P. Road, Versova, Andheri West, Mumbai 400 061 holding Share Certificate no. 16 bearing distinctive nos. 76 to 80 expired on 15-07-2020 without making nomination. His son, Mr. Rajat Ratan Sinha being a legal heir of the deceased member has applied to the Society for transfer of the said Shares in his name.

If anyone/any other legal heirs are naving any claims/objections about proposed transfer of shares in the name of Mr. Rajat Ratan Sinha in place ate Mr. Arvind Sinha should contact/write to the Society's Secretary within 15 (fifteen) days with supporting documents. Thereafter, no claim will be considered and the Society will proceed with the transfer of shares.

Hon.Secretary The Andheri Mount Seaview CHS Ltd Versova, J.P.Road, Andheri West

Date: 21-03-2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that, Late Karim Mohammed Hirani was a Bonafide 1st Joint Owner of Nav-Yuwan CHS Ltd., Bldg. No. 4, Sector-4, Srishti, Mira Cris Ltd., Bulg. 10. 4, Sectori-4, Stishti, Michael Road (East), Dist-Thane-401107 holding 50% share of Flat No. D-4/702, 7th Floor & Ist Joint Owner of Ambika Shantinagar C.H.S. Ltd., Sector-8, Shanti Nagar, Mira Road (East), Dist-Thane-401107, holding 50% share of Flat No. C-3/301, in the society, he died on 01/04/2021 and he has made nominations on both the flats leaving behind his legal heirs 1) oth the flats, leaving behind his legal heirs 1) Mumtaz Karim Hirani (Wife), 2) Miskina Allahbakash Shaikh (Daughter) & 3) Mana Karim Hirani (Daughter) & there are no and legal heirs except them. That legal heir No. & 3 shall issue NOC in favour of my client i.e. Mumtaz Karim Hirani and my client shall apply for 50% share of the Flat No. D-4/702, & 50% share of the Flat No. C-3/301 to become 100% nareholder in the above said societies.

We hereby invite claims or objection om the heirs of other member in the capita property of the society within a period of 15 days from the publication of this notice, between 6 to 9 pm in below mentioned address. If no ections are received within the period prescribed above, the society shall transfer 50% share of Flat No. D-4/702 & 50% share of Flat No. C-3/301 under the bye- laws of the society Date: 21/03/2024

कि होसें होसिंग फायनान्स लिमिटेड निवः ०१, कम्युनिटी सेन्टा, बर्सन लोक, वसंत विहार, चु दिक्की-११००५७. त्रु:.०११-४९२६७०००, टोल फ्री क्रमॉक: १८०० २१२ ८८००, ई-मेल:customet .care@herohfl.com,

वेबसाईट:www.heroinousinggfinance.com, सीआचएन:बुद्ध२१२९डीएल२०१६पीएलसी३०१४८ संपर्क पत्ता: कार्यालय क्र. बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. ३१/५ व ३१/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वेस्थानका समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्

एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी

. आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(९२) अन्वये

असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान

जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेच

करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी

कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभृत

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट/ युनिट क्र.४०१, ४था मजला, टाईप

बीएचके, क्षेत्रफळ ३१.६९ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ए विंग, बाल्कनी अधिकार, सर्व्हेस ड्रीम सिटी, सर्व्हे क्र

७६, हिस्सा क्र. १, गाव जोवेली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या मर्यादित

महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर: नारायण धुले व विष्णू धुले यांची

मालमत्ता; पुर्व: श्रीकांत धुले यांची मालमत्ता; दक्षिण: डी.पी. रोड, पश्चिम: मेहमूद कवियान यांची

कायदेशीर प्रतिनिधीचे नाव देय थकबाकी रक्कम (रु.)

मागणी सूचना तारीख/ एक्नण

१५.१२.२०२३,

रु.१८,५४,६00/-

(रचनात्मक/वास्तविव

89.03.7078

सही/- प्राधिकृत अधिकारी

हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/कायदेशीर वारसदार/

साजीद हसेन काझी,

तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

D. S. Ghugare
(Advocate, High Court, Bombay)
C-54, Shanti Shopping Centre,
Mira Road (East), Dist—Thane.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिका क्र. २०२, ओम साई को.-ऑप हौसिंग सोसायटी (मर्या), हिरानंदानी बिल्डिंग . ११, लल्लुभाई कंपाऊंड मानखुर्द मुंबई ४०००४३, हि सदनिका **कै. सिधाप्प** येनकाप्पा कोट्टीका यांच्या नावे असून कै **सिधाप्पा येनकाप्पा कोट्टीका** यांचे निध मुंबई येथे दिनांक - १२/०१/२०१७ रोर्ज झालेले असून त्यांच्या मागे त्यांची पुतणी (भाउ कै. नागापा येनकाप्पा कोट्रीका यांची मुलगी श्रीमती देवकी नागापा कोटीका हा मय सभासदाच्या एकमेव कायदेशीर वारसदा

देवकी नागाप्पा कोट्रीका य श्रीमती सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांत (Transfer) करीत आहेत. सर्व जनता. संस्थ यांना सदर सदनिके मध्ये कोणताही दावा किंव हक्क मागणी किवा आक्षेप असल्यार आवश्यक कागदपत्रासह खालील नमर त्यावर **१५ दिवसाच्या** कालावधी भाणण्याची सूचना घ्यावी, त्यानंतर दावे आक्षेप गृहीत धरले जाणार) नाही.

सोसायटी कार्यालय ओम साई को.- ऑप हौसिंग सोसायटी (मर्या) हिरानंदानी बिल्डिंग नं. ११ ऑफीस नं ११२, लल्लुभाई कंपाऊंड मानखुर्द मुंबई - ४०००४३ दिनांक: २१/०३/२०२४ ठिकाण: मुंबई

mode on Wednesday. 20th March 2024.

request at evoting@nsdl.co.in.

Date: 20.03.2024

सही

PUBLIC NOTICE SMT. NEELA RAKESH SAXENA

Member/Owner of Flat No. A/104 Address A/104,Madhu CHS LTD. Shurparak Ground Nallasopara (W), Dist. Palghar 401203 & holding Share Certificate No. 06, Distinctive Nos. 026 to 030 which has been reported lost misplaced. If anyone having any claim/ objection should contact to The Society Secretary within 15 days Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate

For MADHU CHS LTD Hon. Secretar Place: Mumbai Date: 21/03/2024

PUBLIC NOTICE

Notice hereby given on behalf of my clien SMT. AMITA SINGH Hindu adult Indian nhabitant of Mumbai, Residing at Flat No 01, Sector No. 9, Near Swami Samart Mandir, Charkop, Kandivali (West) Mumbai 400067 and she is holding fla premises address mentioned as above. Th original Agreement dated 07/05/1995 by and between Mr. Vasant K. Jagdhane to SMT. AMITA SINGH the said origina

rith the Charkop Police Station date 8.3.2024 bearing NC No. 35181/2024. The said original Agreement date 07.05.1995 is lost / misplaced somewher nd it is not traceable in my diligent search If any person is having any claim objection by way of sale, gif ypothecation, lease, mortgage etc. Then equired to contact with documentar required to contact with documentary evidence to the office bearer/ Advocat within 15 days from the date of this publication otherwise it will be treated that he claim has been waved and the formalitie of sissuing obtaining duplicate Agreemen from the concerned authority. Place Mumbai dated this 21st day

of March, 2024. INDRABHUSHAN S. MISHRA Advocate Bombay High Cour 2-22 Ground Floor Tilak Nagar CHS Ltd Old Tahsildar Office,Bhabhai Naka, L.T Road, Borivali (West), Mumbai - 400 092

RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED

(CIN No: L15310MH1991PLC064563)
Registered Office: Plot No C 17 / 2, Midc, Industrial Area, District Raigad, Taloja, Maharashtra, 410208 $\textbf{Website:} \ www.rishabhdighasteel.com \ | \ \textbf{Email:} \ info@rishabhdighasteel.com$ Phone: 022-23481585/23488559

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies Management and Administration) Rules, 2014, circulars issued by the Ministry of Corporate Attars ('MCA Circulars") dated April 8, 2020, May 5, 2020, May 5 , 2022, December 28, 2022 and September 25, 2023 and other applicable provisions, including any statutory modification or re-enactn hereof for the time being in force, Rishabh Digha Steel & Allied Products Limited (the Company') seeks approval of Members of the Company, as detailed in the Postal Ballot Notice dated February 13, 2024

SHIFTING OF REGISTERED OFFICE FROM PLOT NO C 17 / 2, MIDC, INDUSTRIAL AREA DISTRICT RAIGAD, TALOJA, MAHARASHTRA, 410208 TO 1, FLOOR-GRD, PLOT-514B, AMAR KUNJ, R P MASANI ROAD, ROAD NO 32 KHALSA COLLAGE, MATUNGA, MUMBAI -400019.

a) In this regard all the members are hereby informed that the Company has set out notice to its nembers for aforesaid resolutions to be transacted through postal ballot by voting through remote e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL) and by Postal Ballot Form b) The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice to the Members through permitted

c) The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting shall be Friday, 15th

d) Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-o

date, only shall be entitled to avail the facility of e-voting. e) The e-voting shall commence from Thursday, 21st March 2024 (09:00 AM IST) and concludes or

Friday, 19th April 2024 (05:00 PM IST). f) The remote E-voting module shall be disabled by National Depository Services (India) Limited ("NDSL"

g) Postal Ballot Form received after Friday, 19th April 2024, will be strictly treated as if the reply from the member has not been received.

The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchange. Members are requested to note that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an email to evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a

> By order of the Board For Rishabh Digha Steel And Allied Products Limite _____Sd/-_ Mr. Ashok Maganlal Mehta Managing Director DIN: 00163206

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. प्रभूदास प्रेमजीभाई पटेल हे युनिट क्र. २६, क्षेत्रफळ ८० चौ.फू. कार्पेट क्षेत्र, पहिला मजला क्र. ४, पिरामल इंडस्ट्रीयल प्रियामसेस को-ऑप सोसायटी लि., पिरामल नगर, एसव्ही रोड, गोरेगाव (प.), मुंबई -४०००४१ या जागेबाबत विद्यमान मालक व सदस्य आहेत तसेच सदर सोसायटीमधील भागप्रमाणपत्र क्र. १ नुसार अनुक्रमांक १ ते १० (दोन्ही सह) असलेले १० पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे धारक असून त्यांनी **मे. मानक ज्वेलर्स प्रा. लि.** यांच्यासह विक्री व्यवहार करण्याचे मान्य केले आहे.

सदर मालक व सदस्य यांच्याकडे हस्तांतर करण्यात येणाऱ्या सदर युनिटचे अधिकार दस्तावेज श्रेणी पुढील प्रमाणे (१) मे. कैलाश बाबुलाल, विक्रेता आणि श्री. कैलाश बाबुलाल मखारिया, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दि. ०६.१०.१९६४ रोजीचा करारनामा (२) श्री. कैलाश बाबुलाल मखारिया, विक्रेता आणि श्री. प्रभुदास प्रेमजीभाई पटेल, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दि. १०.१०.२००३ रोजीचा गाळा विक्री करारनामा (नोंदणीकृत). तथापि अधिकार दस्तावेजाची उपरोक्त श्रेणीपैकी दि. ०६.१०.१९६४ रोजीचा मूळकरारनामा हरविला आहे आणि शोध घेऊनही सापडलेला नाही. मालकांनी दि. ०६.१०.१९६४ रोजीचा उपरोक्त करारनामा कोणाही व्यक्तीकडे किंवा बँक/संस्थेकडे प्रतिभूती म्हणून ठेवले नाहीत आणि प्रमाणपत्र हरविले बाबत पोलीस तक्रारीचा प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

जर कोणा व्यक्तीस दि. ०६.१०.१९६४ रोजीचा उपरोक्त करारनामा बाबत काही दावा असल्यास किंवा उपरोक्त मुळ अधिकार करारनामाचा ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात त्यांचे दावा, मागणी किंवा अधिकाराच्या आधारावरील सर्व दस्तावेजांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. कृपया नोंद असावी की, उपरोक्त कालावधी समाप्तीपर्वी दावा प्राप्त न झाल्यास असे सर्व दावा. अधिकार किंवा मागणी त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि ते सदर मालक आणि त्यांचे उपरोक्त खरेदीदार किंवा त्यांचे वारसदार यांच्यासह बंधनकारक असणार नाही.

सोनल कोठारी, वकील-उच्च न्यायालय कार्यालय क्र.१, तळमजला, लि-मिडास इमारत, रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई-४०००६४. संपर्कः ९८२०३००११६ / advsonalkothari12@gmail.com

PUBLIC NOTICE

Marg, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075 hereinafter referred to as "the Said Flat" to [1] Mr. Ankur Gangji Nandu and [2] Hiral Dhanesh Shah vide an Agreement for Sale dated 14/03/2024 bearing Document Registration No. KRL-5/6934/2024.

My clients say that Mrs. Nalini Narayan Ganpule was the owner of Flat No. 3325, First Floor, Pant Nagar MIG C H S Ltd; Building No. 112, R. N. Narkar Marg, Pant Nagar, Ghatkopar- (East), Mumbai - 400075 hereinafter referred to as the "SAID OLD FLAT". The Society underwent the process of redevelopment and accordingly the Said Flat was allotted to Mrs. Nalini Narayan Ganpule vide a Permanent Alternate the process of redevelopment and accordingly the Said Flat was allotted to Mrs. Nalini Narayan Ganpule vide a Permanent Alternate Accommodation Agreement dated 16/03/2018 bearing Document Registration No. KRL-1/2912/2018. Mrs. Nalini Narayan Ganpule expired as on 30/03/2020 at Mumbai. Upon the death of Mrs. Nalini Narayan Ganpule the Said Society had transferred the Said Share Certificate and the Membership in the joint names of [1] Mr. Satish Narayan Ganpule and [2] Mr. Narendra Narayan Ganpule. My clients state that they are the only legal heirs of the deceased Owner, Late, Mrs. Nalini Narayan Ganpule. Valini Narayan Ganpule.

Demand of any nature whatsoever in and upon the said old Flat and Said lat by way of Sale, Transfer, Contract, Agreement, Mortgage, Charge ien, Legacy, Assignment, Trust, Easement, Exchange, Inheritance, Gift Succession, Maintenance, Occupation, Possession or otherwise nowsoever shall submit their grievance along with copies of such documents and other proofs in support of their claim / objection within a period of 15 [Fifteen] days of this Notice at - Adv. Nimish Śavla, 29 / 848 Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075. If any grievance of obstacles or objections raised after the expiry of said period of 15 [Fifteen] days shall not be entertained and shall be deemed to have been given up r waived and not binding on my clients or the subsequent Purchasers

NIMISH N. SAVLA

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

फॉर्म क्र. यूआरसी - २

कायद्याचे प्रकरण २१ च्या भाग १ अंतर्गत कंपनी कायदा, २०१३ नोंदणीकरणासंदर्भात सूचना देणारी जाहिरात

> (कायद्यानुसार अनुच्छेद ३७४ (बी) व कंपनी (नोंदणीकरणास अधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४ (१) अंतर्गत)

- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ३६६ चे उप अनुच्छेद (२) च्या अनुपालनांतर्गत एन्ड्युरन्स डिजिटल डोमेन टेक्नॉलॉजी एलएलपी - एक एलएलपी या कंपनीचे कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरण २१ च्या भाग १ अंतर्गत शेअसंद्वारे मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकरण करण्यासाठी पंधरा दिवसांच्या पश्चात परंतु तीस दिवसांच्या समाप्तीच्या आधी निबंधक, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याचे प्रस्तावित आहे.
- कंपनीची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत : भारतात व परदेशात नावांसहित डोमेन व्यवसाय घेणे. नियक्त करणे. खरेदी करणे. व्यवसाय चालवणे. व्यवहार करणे. विल्हेवाट लावणे विपणन करणे, प्रापण करणे, संरक्षण करणे, खरेदी करणे, नोंदणी करणे, विक्री करणे, व्यापार करणे, हस्तांतरित करणे, वापरणे, विक्री करणे आणि काम करणे, सर्व्हिस मार्कस व नावे, वेब दियायनिंग वेब हॉस्टिंग वेब देंटेलिजन्म वेब मॅनेटेंट वेब पेज हॉस्टिंग वेब सर्व्हा वेब सर्व्हिसेस तसेच डोमेन रजिस्ट्रेसन व रजिस्ट्रीच्या अन्य शाखांसाठी काम करणे तसेच आयटी
- प्रस्तावित कंपनीच्या मसुद्याचे ज्ञापन व संस्थापन समयलेखाची प्रत कार्यालय पत्ता : एचडी ०१६, वुई वर्क नेस्को आयटी पार्क बिलिंडग, ४, नेस्को आयटी पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३, महाराष्ट्र, भारत येथे परीक्षण करता येऊ शकेल
- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जासंदर्भात कोणाही व्यक्तीची कोणतीही हरकत असल्यास त्यांची हरकत लिखित स्वरूपात निबंधक, केंद्रीय नोंदणीकरण संस्था (सीआरसी) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (आयआयसीए), प्लॉट क्र. ६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा गुरगाव (हरयाणा) - १२२ ०५० येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत पाठवावी ज्याची एक प्रत कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

दिनांक : २१.०३.२०२४

अर्जदारांची नावे १. दीपक दिलीप दलवानी

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: LL74140MH1986PLC039547 Dreamax Height, Shop No. I, First floor, Upadhyay Compound, Jija Mata Road,

Near PumpHouse, Andheri East, Chakala Mido, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400093 Phone:0484- 6735544 Email: cs@suprapacific.com Website: www.suprapacific.com CORRIGENDUM (ADDENDUM TO NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING DATED

This Corrigendum has been issued to correct the following in the notice of Extraordinary General Meeting dated 04.03.2024 issued by the Company;

- 1. In point No. C in the explanatory statement, the words equity shares of the company ar 'frequently traded' has been changed to equity shares of the company are 'in-frequently traded.' The words 'Regulation 164' has been changed to 'Regulation 165' wherever it appears in the
- The Minimum issue price has been changed to "Rs. 26.00 (Rupees Twenty Six Only)" from "26.20/- (Twenty Six Rupees and Twenty paise Only)" wherever appears in the Notice of Extraordinary General Meeting dated 04.03.2024.
- The minimum price in Valuation Report has been changed to Rs. 26.00 instead of Rs. 26.20 and revised Valuation Report as per Regulation 165 of ICDR Regulations is available in the weblink
- https://www.suprapacific.com/uploads/download/Valuation%20Report_SPFSL.pdf. The post issue no of equity shares with Percentage under item M in the explanatory statement
- in the notice of Extraordinary General Meeting of the allottees have been revised accordingly Revised number of shares of the List of allottees is added wherever the list of allottees appears in the notice of Extraordinary General Meeting.
- The Amount which the company intends to raise by way of such Equity Shares is changed to Rs. ₹1,25,49,654.00/- (Rupees One Crore Twenty Five Lakh Forty Nine Thousand Six Hundred and Fifty Four only) from Rs. 1,25,49,527.00/- (Rupees One Crore Twenty Five Lakh Forty Nine Thousand Five Hundred and Twenty Seven only).
- The total Number of shares proposed for issue has been changed to 4,82,679 (Four Lakh Eighty Two Thousand Six Hundred and Seventy Nine Only) instead of 4,78,990 (Four Lakh Seventy Eight Thousand Nine Hundred Ninety only).
- . The Pre shareholding pattern and post shareholding pattern under item K in the explanatory statement in the notice of Extraordinary General Meeting is updated.
- 10. Revised of Certificate of Practicing Company Secretary has been uploaded in the website of the company and the weblink is added under Serial No. T in the explanatory statement. The corrigendum should be read with the notice of Extraordinary General Meeting as mentioned

above and the shareholders are requested to consider the resolution keeping in view of the above

This corrigendum shall be sent to all the shareholders of the Company.

The corrigendum is also placed on the website of the Company and also will be published in the Newspaper edition of "The Financial Express" English newspaper and "Mumbai Lakshdweep Marathi newspaper.

For Supra Pacific Financial Services Limite

Leena Yezhuvath Company Secretary

M. No. ACS 61387

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई. १९२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहादर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

जाहीर नोटीस

श्री. दुर्गा परमेश्वरी को-ऑप क्रेडिट सोसा. लि ३०४, ३ रा मजला, दि. बेक डिलीटेल, चंदावरकर रोड, बोरीवली (प.), मुंबई ४०० ०९२.

Place: Kochi

Date: 20.03.2024

अनुक्रमांक १ ते २४

Assistant Registrar Co-op. Societies Recovery, Ghatkopar (W) Gen. Outward No. 5423 Date 15/03/2024 ... अर्जदार

... जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की. थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ३०/०३/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर[ँ] राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दि.	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाब देणार क्र.
8	श्री. विट्ठल नारायण प्रभु	०८/०२/२४	१८७६	१२,७३,३५२/-	१
7	श्री. पांडुरंग ना. प्रभु				7
ş	श्री. प्रशांत नारायण नायक				æ
γ	श्री. विट्ठल नारायण प्रभु	٥८/٥२/२४	१८७४	२४,११,९७७/-	8
ч	श्री. नारायण सिना नायक				7
ξ	श्री. प्रशांत नारायण नायक				æ
b	श्री. शिवानंद वामन पारकर	٥८/٥२/२४	१८७९	६,८४,५९५/-	१
l	श्री. रामदास वामन पारकर				7
٩	श्री. हरिदास वामन पारकर				æ
१०	श्री. साहिल संदेश कोयंडे	०८/०२/२४	१८७२	१,३४,६८६/-	8
22	श्री. निलेश विठ्ठल हडकर				7
१२	श्री. गौरव प्रमोद जोशी				æ
१३	श्री. ओमप्रकाश अलकनारायण शर्मा	०८/०२/२४	१८७१	३६,७५,१६८/-	8
१४	श्री. विकास गुरुशरण शर्मा				7
१५	श्री. निखिल गुरुशरण शर्मा				æ
१६	श्री. रुपेश सखाराम डामरे	٥८/٥२/२४	१८७८	१,१३,२३२/-	१
१७	श्री. विजय देवन्ना तेंडुलकर				7
१८	श्री. यश विलास डमरे				æ
१९	श्री. विकास गुरूशरण शर्मा	०८/०२/२४	१८७५	१९,३२,६४५/-	8
२०	श्री. ओमप्रकाश अ. शर्मा				7
28	श्री. निखिल गुरुशरण शर्मा				æ
22	श्री. संदेश मोहन कोयंडे	०८/०२/२४	१८७०	१,३४,६८६/-	8
23	श्री. साहिल संदेश कोयंडे				7
28	श्री. गौरव प्रमोद जोशी				m

हि नोटीस आज दिनांक १५/०३/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे. सही/-



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन: ५१५०५१९६२०१२४२५

नोंदणीकृत कार्यालय: १७ वा मजला, निर्मल बिल्डिंग, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१ दूरध्वनी: +९१ २२ ४०२९ ९०००; फॅक्स: +९१ २२ २२०२ ७९९७ ईमेलः ir@elpro.co.in वेबसाइटः www.elpro.co.in

पोर-टल बॅलेट आणि रिमोट ई-व्होटिंग माहितीची सूचना पश्चित अगि अगि अगि अगि । रिनार इन्दिता नाहिताचा सूचना सूचना एलप्रो इंटरनंशनल लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा, २०१२ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि ११० नुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ च्या नियम २० आणि २२ रह वावलेले (नियम), (सूचीबद्ध द्वायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ चे नियमन ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन्स), द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (SS-2) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक आणि इतर लागू कायदे आणि नियम ज्यात कोणतेही वैधानिक फेरफार किंवा त्याच्या फेरफार त्याच्यासह अंमलबजावणीसाठी आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने (SS-2) टपाल चालवण्यासंदर्भात जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांनुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतपत्र मतदान प्रक्रिया (ई–व्होटिंग / रिमोट ई-व्होटिंग), कंपनीने बुधवार, २० मार्च २०२४ रोजी पोस्टल बॅलेट नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये दिसतात. शुक्रवार, ८ मार्च, २०२४ रोजी (कट-ऑफ तारीख) लाभार्थी मालकांची यादी आणि ज्यांचे ईमेल पत्ते

कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत, खालील व्यवसाय आयटमसाठी कंपनीच्या सदस्यांची मंजूरी मिळवण्यासाठी:				
ठरावचे प्रकार	ठ राव			
विशेष	 अधिकृत शेअर कॅपिटलचे पुनर्वर्गीकरण आणि परिणामी मेमोरॅंडम ऑफ असोसिएशन मध्ये बदल विचारात घेणे आणि मंजूर करणे; 			
	२. कंपनीचे गैर-कार्यकारी आणि स्वतंत्र संचालक म्हणून श्री. के.आर. अनिल कुमार (डीआयएन: ०७९७६९९) यांची नियुक्ती विचारात घेणे आणि मंजूर करणे; आणि			
	 कंपनीचे गैर-कार्यकारी आणि स्वतंत्र संचालक म्हणून श्री नरेश अग्रवाल (डीआयएन: ०१७७२९४०) यांची पुनर्नियुक्ती विचारात घेणे आणि मंजूर करणे. 			

संप्रेषण केवळ रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारे केले जाईल. कंपनीला त्यांच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी ई-व्होर्टिग सुविधा देताना आनंद होत आहे. कंपनीने ई-मतदान सुविधेसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) ची नियुक्ती केली आहे. सदस्यांचे . तदानाचे अधिकार कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील आणि त्या तारखेपर्यंत सदस्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने माहितीच्या उद्देशाने पोस्टल बॅलेट नोटीस हाताळली पाहिजे.

-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केली आहे. रिमोट ई-मतदान कालावधी गुरुवार, २१ मार्च, २०२४ रोजी सकाळी 0\$:00 वाजता (IST) सुरू होईल आणि शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४ रोजी संध्याकाळी 0\$:00 (IST) वाजता संपेल,रिमोट ई-व्होटिंगला संध्याकाळी शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४ रोजी ०७:०० वाजेच्या (IST) पुढे परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर द्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त करण्यासाठी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत ते त्यांची विनंती ir@elpro.co.in वर गठवू शकतात. पोस्टल बॅलेट नोटिस कंपनीच्या www.elpro.co.in या वेबसाइटवर आणि NSDL च्या www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असेल.

पोस्टल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी छाननीकर्ता म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्रीमती जयश्री ए लालपुरिया, मेसर्स जयश्री ए. लालपुरिया अँड कंपनी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस क्र. ७१०९)ची नियुक्ती केली आहे. पोस्टल बॅलेट प्रक्रियेचा निकाल रिमोर्ट ई-मतदानाच्या समाप्तीच्या तारखेपासून दोन (२) कामकाजाच्या दिवसांत घोषित केला जाईल. छाननीकर्त्याच्य अहवालासह घोषित केलेला मतदानाचा निकाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.elpro.co.in वर ठेवला जाईल आणि NSDL च्या www.evoting sdl.com वर उपलब्ध असेल. ही सूचना स्टॉक एक्स्चेंजच्या म्हणजेच www.bseindia.com वेबसाइटवरून देखील पाहिली जाऊ शकते

ही सुचना स्टॉक एक्स्वेंजच्या म्हणजेच www.bscindia.com वेबसाइटवरून देखील पाहिली जाऊ शकते ज्यावर कंपनीचे इक्रिटी शेअर्स सुवीबद्ध आहेत.

ई-व्होटिंगशी संबंधित प्रश्न असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq) भाणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा संपर्क क्रमांक: ०२२- वर कॉल करा. ४८८६७००० किंवा श्री अमित विशाल, उप उपार्ध किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवा.

ातारीख: २० मार्च २०२४

एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेड साठी

कंपनी सचिव

This is to bring to the notice of public at large that our clients being **Mr. Muljibhai Manilal** Shah and others, are the joint owners of a residential premises being a Flat having its details as Flat No. A/2. 1st Floor. A Wing Vireshwar Krupa C. H. S. Ltd., Tejpal Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057 (said Flat) along with 5 fully paid up shares of Rs. 50 each bearing distinctive nos. 6 to 10 unde Share Certificate No. 2 (said Shares).

And Whereas our clients believes that all the original papers and documents with respect to the said Flat and shares has either been lost / misplaced or has been stolen, and the same are not traceable even after them putting in a lot of efforts to find the same.

If any person/persons have any kind of claim interest of whatsoever nature by way of any legal charges, attachment, lien, claim, lispendence, Sale, Mortgage, Lease, demands of whatsoever nature in respect of the above said Flat and Shares and the missing original papers and documents with respect to the said flat should make the same known to the undersigned in writing with documentary proof and evidences thereof within a period of **Fifteen (15) days** from the date of publication hereof, failing which the exclusive shares, rights title interest etc. with respect to the said abovementioned Flat and Shares shall be effectively acquired by our said clients without any reference to such claim/s and the same if

Dated: This 21st day of March, 2024.

any, will be considered as duly waived, null

Issued by: Harsh S. Trivedi Law Firm. Mob No.: 09022766611. Add: B-405, Vertex Vikas Premises, Opp. Andheri East Railway Station, Andheri (East), Mumbai- 400069.

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that our client being Mrs. Neela Sadanand Dhavale, is the member of a society being "Bank of India Staff Nandavan C.H.S Limited".. having its address at Vishnu Baug 137, S. V. Road, Andheri West, Mumba 400058 Further the said society has issued 5 fully paid up shares of Rs. 50 each bearing distinctive Nos. 006 to 010 under Share Certificate No. 2, dated 16th Day o September, 1983, in the name of our clien (said Shares / Share Certificate). Further our client being Mrs. Neela Sadanand Dhavale believes that original document of the said Share Certificate dated 16th Day o September, 1983, issued by the society, ha either been lost / misplaced or has been stolen and the same is not traceable even after her

putting in a lot of efforts to find the same. Any person/s having any objection/s and/o claim/s of any nature whatsoever towards the said shares and the missing original documen of said Share Certificate dated 16th Day of September, 1983, should make the same known to the undersigned in writing with proc thereof within a period of Fifteen (15) days from the date of publication hereof, failing which, our client being the member of the said Society can conclusively dealt with the said shares as per her wishes without any reference to such claim/s (if any), and the same will be considered as duly waived.

Place: Mumbai

Dated: This 21st day of March, 2024. Issued by: Harsh S. Trivedi Law Firm Mob No.: 09022766611. Add: B-405. Vertex Vikas Premises, Opp. Andheri East Railway Station, Andheri (East), Mumbai- 400069

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, नव रिध्दी सिध्दी को-ऑप.हौ.सो.लि., ब्लॉस्सम कॉम्प्लेक्स, शिर्डी नगर आचोळे, नालासोपारा (पू), जि. पालघर, मधील फ्लॅट नं. १०१, असा फ्लॅट माझे अशिल श्री. मोहन केरबा सतार व श्री, सागर मोहन सतार यांचे नावे आहे, सद फ्लॅटचे सय्यद शमशीर अली हे पुर्वमालक होते त्यांचा दि. ०५/०४/२०१५ रोजी मृत्यु झालेला असून नीलोफर समशीर अली सय्यद (पत्नी) ह्या त्यांच्य एकमेव कायदेशीर वारस आहेत. त्याआधा नीलोफर समशीर अली सय्यद यांनी सदर फ्लॅट माझे अशिलांना दि. ०९/०३/२०१६ रोजी रजिस्टर्ड करारा (Agreement for Resale) বিকর दिलेला असून त्याचा दस्तऐवज क्र. २८७०/२०१६

असा आहे. तरी कोणाही व्यक्तीचा सदर इमारतीमधील फ्लॅट ां. १०१, या संदर्भात हक्क, दावा, वारसा, हितसंबंध असेल तर सदर सूचना प्रसिध्दी पासून १४ दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रकांसह, लेखी पुराव्यानिशी आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जि. पालघर, या पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात

ॲड. हितेश डी. चौबे

तमाम लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टात नमूद मिळकत ही श्री. भगवान नामदेव पाटील, रा. १६०३, ओकट्विया स हाय स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई ४०००७६, यांच्या मालकीची असन त्यांनी ती माझे अशीलांना विक्री करण्यासाठी दि. २४/०२/२०२४ रोजी करारपत्र लिहन दिलेले आहे. प्रस्तुत मिळकत मालक यानी सदर मिळकत पूर्णत: निर्वेध, निष्कर्जी व विक्री योग्य आहेत अशी म्वाही दिली आहे व त्यांचे नावे असणारा प्रस्तुत मिळकती बाबतचा दि. १४/११/२०२२ इ. रोजीचा दस्त नोंदणी क्र. कवन४/५७७६/२०२२ अन्वये नोंदवण्यात आलेला अस्सल खरेदीपत्राचा दस्त व त्यार्च अस्सल नोंदणी पावती हे गहाळ झाले हरवले / नष्ट झाले असन प्रस्तत अस्सल खरेदीपत्राचा दस्त व त्याची अस्सल नोंदणी पावती त्यांनी अन्य कोणत्याही बँकेस, वित्त संस्थेस अथवा व्यक्तीस, प्रस्तुत मिळकतीवर बोजा, हक्क वा हितसंबंध निर्माण करण्याच्या हेतूने दिलेली नाहीत असे कथन केले आहे. तथापि, प्रस्तुत मिळकतीबाबत अन्य कोणा-चाही कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध असलेस अथवा वर नमूद अस्सल खरेदीपत्राच दस्त व त्याची अस्सल नोंदणी पावर्त कोणाच्या ताब्यात असलेस त्यांनी त्याबाबत योग्य त्या कागदपत्रांनिशी, ही नोटीस प्रसिद्ध झाले पासून सात (७) दिवसांत यांचे खाली नमूद पत्त्यावर भेटून आपले अधिकारांबाबत आमची खात्री पटेवावी. न पेक्षा प्रस्तुतचा अस्सल खरेदीपत्राचा दस्त व त्याची अस्सल नोंदणी पावती हे गहाळ झाले / हरवले / नष्ट झाले असे समजन प्रस्ततची मिळकत ही पूर्णत: निर्वेध व निष्कर्जी आहे असे समजले जोईल व माझे अशील बँक पढील कार्यवार्ह सुरू करेल आणि त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस आज

शहर कोल्हापुर, कोल्हापुर महानगरपालिक हद्दीतील रंकाळा तलाव परिसर, 'ए' वॉर्ड पैकी रि.स. नंबर १०८६/अ, १०८७/१ व १०८८/अ पैकी तळेगांव दाभाडे योजनेतील बिगरशेती प्लॉट नं. १६६ याचे एकूण क्षेत्र ४४२.५० चौ.मी. **संपूर्ण यांसी चतुःसीमा** पुढीलप्रमाणे - पूर्वेस - रस्ता, पश्चिमेस -त्री. रि.स. नंबर[े] ११०४ ची मिळकत, दक्षिणेस - प्लॉट नं. १७६ ची मिळकत आणि **उत्तरेस –** प्लॉट नं. १५० ची मिळकत. विद्याधर विनायक जोशी, ॲडव्होकेट ऑफिस क्र.१०, दुसरा मजला,

९४२२४१५६२० / ८४४६०१५६२०

जाहीर नोटीस

दि. २१/०३/२०२४ इ. रोजी.

भास्कर प्लाझा, सि.स.क.१११६/१, 'ई' वॉर्ड, पाच बंगला परिसर, शाहपरी कोल्हापुर - ४१६ ००१. भ्रमणध्वनी क्र

Notice is hereby given to the public at large on behalf of my Clients, [1] Mr. Satish Narayan Ganpule and [2] Mr. Narendra Narayan Ganpule, that they have sold their Flat No. 1104, Eleventh Floor, A-1 Wing, Emerald, Neelkanth Regent, Pant Nagar MIG C H S Ltd; R. N. Narkar Marg, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075 hereinafter

That any Claimant/Objector/Person/Legal Heir(s)/Individual/Firm/mpany having Rights, Title, Interest, Benefit, Objection, Claim or

Place: Mumbai Date: 21-02-2024 (Advocate, High Court, Bombay